

Ganga Papers India Ltd.

CIN No.: L21012MH1985PTC035575

Reg. Off.: Gat No. 241, Bebedohal, Tal. Maval, Dist. Pune - 410506

City Off.: D-8, Sanskriti Prangan Society, S. No. 131, Baner-Balewadi Road, Baner, Pune - 411 045

Tel: 9850156179, E-mail: compliance.gpil@gmail.com, Website: www.gangapapers.in

Listing Department BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai- 400001 September 3, 2021

BSE Scrip Code: 531813 and Scrip Id: GANGAPA

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements published today in 'The Financial Express' (English) and 'Mumbai Lakshdeep' (Marathi) by the Company pertaining to 37th Annual General Meeting, Remote E-voting Information and Book Closure.

Kindly take the above information on records.

Thanking you,

Yours faithfully

For GANGA PAPERS INDIA LIMITED

SHIVI KAPOOR

(Company Secretary & Compliance Officer)

Encl.: As Above



SANMITRA COMMERCIAL LIMITED

NOTICE OF 37° ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the members of Sanmitra Commercial Limited will be held on Monday, 27th September, 2021 at 71, Laxmi Building, 4th Floor Sir P M Road, Fort, Mumbai- 400001 at 11.30 A.M. (IST) to transact the businesses as set out in the Notice of Annual General Meeting.

Notice in terms of Section 91 of Companies Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share transfer Books of the Company will remain closed from 21st September, 2021 to 27th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Annual Report along with Notice of AGM will be sent to the members at their registered address by courier and electronically to those members who have registered their email address. The Notice and the Annual Report will also be made available on website of the Stock Exchange i.e BSE limited.

Members holding shares in physical form are requested to register/update the same with Purva sharegistry (india) Private limited on support@purvashare.com. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are requested to get their email address registered /Updated with their respective DP.

The Company has engaged National Securities Depository Limited as authorized agency to provide e voting platform. The e-voting period shall commence from Friday, 24th September, 2021 at 9:00 A.M. (IST) to Sunday, 26th September, 2021 at 5:00 P.M. (IST), the e-voting module shall be disabled thereafter. During the period, members of the Company holding shares either in dematerialized form or physical form as on cut-off date i.e. 20th September, 2021 may cast their vote. The voting rights of the members for e-voting and voting through polling paper at the venue of AGM shall be in proportion to their shares in the paid up share capital as on the cut-off date.

> For Sanmitra Commercial Limited Prakash Shah

> > Director

DIN: 01136800

Date: 2nd September 2021 Place: Mumbai

> **SCHEDULE I** FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **NETPAY SOLUTIONS PRIVATE LIMITED**

Name of corporate person NETPAY SOLUTIONS PRIVATE LIMITED Date of incorporation of corporate person | 03/05/2012 Registrar of Companies, Mumbai Authority under which corporate person is incorporated/ registered Corporate identity number / limited liability U72300MH2012PTC230599 identity number of corporate person Registered Office Address: 188, 2nd Floor. 5. Address of the registered office and principal office(if any) of corporate Raghuleela Mega Mall, Boraspada Road, Off SV Road, Kandivali West, Mumbai -400067 IN person

Liquidation commencement date of 31st August, 2021 corporate person Name, address, email address, telephone Mr. Manish Shah IBBI/IPA-001/IP-P00094/2017-18/10194 number and the registration number of Address :- A/502, Krishna Palace, Thakur the liquidator Complex, Kandivali (East), Mumbai- 400101. Email Id :- mdshah0211@gmail.com Cell :- +919821071894 8. Last date for submission of claims Within 30 days from the Liquidation

Commencement date i.e. 29th September 2021 Notice is hereby given that the Netpay Solutions Private Limited has commenced voluntary liquidation on 31st August, 2021

The stakeholders of Netpay Solutions Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 29th September, 2021, to the liquidator at the address mentioned against

The Financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Manish Shah

Liquidator for Netpay Solutions Private Limited Date: September 03, 2021 Place: Mumbai





Regd. Office: 340, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai-400053 CIN: L24100MH1983PLC126481 Email id: pdpl_mumbai@pdindia.com, Website: www.pdindia.com, Tel No.: 022-61725900

WOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of M/s. Parenteral Drugs (India) Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, the 24" day of September, 2021 at 9:30 a.m. through video conferencing (VC) facility to transact the businesses as set out in the Notice of the Annual General Meeting in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17/2020,20/2020 and 02/2021 dated 08th April, 2020, 13th April, 2020 ,05th May, 2020 and 13th January,2021 respectively, issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBNHO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/ P/2021/11 dated 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India, without physical presence of members at common venue.

Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members, the facility to exercise their right to vote at the 37th Annual General Meeting by electronic means ("Remote e-voting") as well as e-voting system at AGM. The business may be transacted through voting by electronic means.

The Remote E-voting period will commence on 21st September, 2021 at 9:00 a.m. and will end on 23° September, 2021 at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond 05:00 p.m. on 23st September, 2021. Those members who would be present at the AGM through VC/OAVM facility and had not caste their vote on resolutions through Remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The voting rights of members shall be in proportion to their shares held in the paid-up share capital of the company as on 17th September, 2021 (Cut-off date).

The members who have acquired shares and become members after the dispatch of Notice and holding shares as on cut-off date i.e. 17th September, 2021 may obtain the login ID and password after following the instructions as mentioned in the notes forming part of the Notice of Annual General Meeting

The facility of voting through electronic system will be made available to the members at the AGM for the members who have not casted their vote by remote e-voting. Further, the members who have casted their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners. maintained by their depositories as on the cut-off date i.e. 17th September,2021 only shall be entitled

to avail the facility of remote e-voting or voting during the General Meeting. The Notice of AGM is also displayed on the website of the company www.pdindia.com and on the

website of CDSL www.cdslindia.com and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.. If you have any query/clarification regarding attending AGM & e-Voting from the e-Voting system, you may refer the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.evotingindia.com

under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the register of members and share transfer books will be closed from 17th September, 2021 to 24th September, 2021 (both days inclusive).

For Parenteral Drugs (India) Limited Manohar Lal Gupta Chairman

Date: 02rd September, 2021

Date: 31/08/2021

financialexp.epapr.in

Place: Chinchwad, Pune

Place: Indore

DIN: 00040784

Ganga Papers India Limited

CIN: L21012MH1985PTC035575 Regd. Office:-241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune, MH-410506 Email: compliance.gpil@gmail.com Website: www.gangapapers.in

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 29 September, 2021 at 09:30 A.M. at 241, Village Bebedohal, Tal. Maval Pune - 410506 MH.

Notice of the AGM setting out the Ordinary and Special businesses to be transacted at the Meeting along with Attendance Slips, Proxy Forms and the Annual Report for the FY 2020-21 which inter-alia, comprises of the Audited Financial Statements along with the Report of Board of Directors & Auditors thereon for the financial year ended March 31, 2021 have been sent to the members electronically to the members whose e-mail addresses are registered with the Company/ Link Intime India Private Limited or Depository Participants. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. These documents are also available on

Company's website www.gangapapers.in for your ready reference. Notice is also hereby given that in terms of **Section 91** of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from September 23, 2021 to September 29, 2021 (both days inclusive) for the purpose of 37th AGM of the Company.

n compliance with the provisions of **Section 108** of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company is pleased to offer e-voting facility to its members, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The company has engaged the services of Link Intime India Private Ltd. (LIIPL) to provide remote e-voting facility. The voting commences on Sunday, 26th September, 2021 (9:00 AM IST) and end on Tuesday, 28th September, 2021 (5.00 pm IST). No e-voting shall be allowed beyond the said date and time.

Any person who becomes the member of the Company after dispatch of the Notice, & hold shares as on cut-off date i.e. September 22, 2021, may contact to Link Intime India Private Limited for e-voting procedure.

Members who have not casted their vote through remote e-voting may cast their vote at the AGM through ballot papers. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. A person whose name appears in the Register of members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 22, 2021 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The notice of the AGM is available on the Company's website www.gangapapers.in and on LIIPL's website https://instavote.linkintime.co.in. The procedure of remote e-voting is available in the notice of the AGM as well as on LIIPL's website.

In case of any clarification(s)/grievance(s) regarding e-voting, the members can contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President, LIIPL at C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, or email at enotices@linkintime.co.in or Call at 022 - 49186000. For Ganga Papers India Ltd.

Place: Pune Date: 02 September, 2021

BHANDARI HOSIERY EXPORTS LIMITED

Regd. Offics: Bhandari House, Village Meharban, Rahon Road, Ludhiana-141007 (Punjah) (India) Ph.: +91-88720-16410, Fax: +91-161-2690394, E-mail: bhandari@bhandariexport.com Web: www.bhandariexport.com Corp. Id No./CIN: L17115PB1993PLC013930

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting ('AGM') of the Members of Company will be held on Thursday, the 30th day of September, 2021 at 9.30 A.M. at the Registered Office of the Company to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice convening the 28th AGM.

The Notice of the 28th AGM and the Annual Report 2020-21 have been sent electronically to all members whose e-mail addresses are available and physically to those whose e-mail addresses are not available. The aforesaid documents are also available on the Company's website at www.bhandariexport.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. Notice of AGM is also available on the website of CDSL Notice of Book Closure is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies

Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, the 24th September, 2021 to Thursday, the 30th September, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company and payment of dividend, if any, for both physical and electronic segments. Equity Dividend, if declared at the said meeting, will be paid to those members whose names appear on the Register of Members as on 23rd day of September, 2021.

Remote E-Voting: Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and pursuant to the provisions of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has provided remote e-voting facility to all members irrespective of holding shares in de-materialized mode or in physical mode. Members are further notified that they may cast their vote on all business to be conducted at the AGM through remote e-voting services provided by CDSL. The detailed procedure/ instruction for e-voting have been sent along with the Notice and Annual Report.

1. The remote e-voting period commences on Monday, September 27, 2021 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday, September 29, 2021 (5.00 p.m. IST). During this period Members of the Company, holding shares both in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) i.e. Thursday, September 23, 2021, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. 2. Any person, who acquires shares and becomes member of the Company after dispatch

of the Notice of the AGM and holding shares as of the cut- off date i.e. Thursday, September 23, 2021 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or cs@bhandariexport.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used

The facility for voting, either through electronic voting system or ballot or polling paper shall also be made available at the meeting and members attending the meeting who have not already cast their vote may exercise their vote through electronic voting system or ballot or polling paper at the AGM.

4. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. 5. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

6. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafattal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-

The Board of Directors has recommended payment of dividend at the rate of Re 0.01 per share of Rs. 1/- face value for FY 2020-21 subject to approval of shareholders at AGM and dividend shall be paid within 30 days of declaration to those members whose names appear in Register of Members and beneficial owner's data at the close of working hours on 23.09.2021. To avoid delay in receiving dividend, Members are requested to provide / update their Bank Account details (including MICR No., IFSC Code, Account Type etc.) with their DPs if shares are held in demat form and with RTA if shares are held in physical form, to receive dividend directly in their bank account on the payout date. As per IT Act, dividend paid after 01.04.2020 shall be taxable in the hand of shareholders and Company shall deduct TDS at the time of making payment. A brief note summarizing the applicable TDS provisions in accordance with the provisions of the IT Act, for various member categories, including Resident or Non-Resident members together with documentation requirements from

members in this regard is provided under 'Investors Relations' at Company's website. For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.co.in under help section or write an email to helpdesk, evoting@cdslindia.com. Members may address their queries/grievances, if any to the Registrars and Share Transfer Agents of the Company M/S LINK INTIME INDIA PVT LTD., Noble Heights, 1st Floor, Plot No. NH 2, LSC, C-1 Block, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058, EMAIL: DELHI@LINKINTIME.CO.IN, PHONES: 011- 41410592-94, FAX: 011- 41410591 or to the Company Secretary at Registered Office or email at investor@bhandariexport.com or at contact No. 88720-16434 By Order of the Board

Date: 03-09-2021 Place: Ludhiana

(Nitin Bhandari) Chairman & Mg. Director (DIN 01385065

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

Specialised SME Branch Empire Estate, N-Bldg., Shop No. 4-12, CTS No. 4510/1, Mumbai-Pune Road, Chinchwad, Pune-411019. Ph.: 020-27472712, E-mail: cb15322@canarabank.com

POSSESSION NOTICE

[Appendix IV under the Act - Rule - 8(1)]

WHEREAS the undersigned being the Authorised Officer of the CANARA BANK, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dates mentioned in below table calling upon the borrowers to repay the amount as mentioned against following account within 60 days from the date of said notice. The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general, that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rule on the dates mentioned in below table. The Borrowers and Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the

properties will be subject to charge of the Canara Bank, Specialised SME Branch for the mentioned below amounts and Interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub – section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets. Date of Outstanding Name of the Description of Demand and Amount

NO.	and Branch Name	in Rs.	Possession Notice	Immovable Property
1)	Branch : Specialised SME Branch M/s.Susheel Engineers	Rs. 6,43,91,430.83 (Rupees Six Crore Forty Three Lakh Ninety One Thousand Four Hundred Thirty and Paise Eighty Three Only) as on 04/06/2021 plus interest thereon (ODCC/ODBD- 10.35%, Term Loan 9.40%, GECL -9.50% & CFITL-10.35%)	D/N 04/06/2021 & P/N 31/08/2021	Secured Assets: Factory Shed and Office Building at Plot No. 205, Sector No. 07, PCNTDA, Village-Bhosari, Taluka Haveli, District Pune. (Owner: Mr. Sidram Gundappa Sirure)
2)	Branch: Specialised SME Branch, Chinchwad Mr. Prabhanjan- kumar P. Patra	Rs. 64,61,918.08 (Rupees Sixty Four Lakh Sixty One Thousand Nine Hundred Eighteen and Paise Eight Only) is due along with interest from 01/01/2020 and costs etc.	D/N 07/01/2020 & P/N 31/08/2021	Secured Asset: Owner: Mr. Prabhanjankumar P. Patra. All that piece and parcel of property bearing commercial Shop No. 2 area admeasuring about 529 sq.ft. i.e. 49 sq.mt. saleable on the ground floor in Amenity Building on the Plot A of the scheme known as "Mahindra Royale Co-Operative Housing Society Ltd." constructed on land bearing S.Nos. 145 and 146, having CTS No. 6020, at Village Pimpri Waghere, Taluka Haveli, District Pune and lying within the jurisdiction of Sub-Registrar Haveli and within the limits of the Pimpri Chinchwad Municipal Corporation and the said land is bounded as under: On or towards the East by: Road, On or towards the South by: Road, On or towards the West by: CTS Nos. 6022, 6022/1, 6017/3 & 6022/2, On or towards the North by: CTS No. 6020/1.
3)	Branch: Specialised SME Branch, Chinchwad Mr. Prabhanjan- kumar P. Patra	Rs. 64,61,918.08 (Rupees Sixty Four Lakh Sixty One Thousand Nine Hundred Eighteen and Paise Eight Only) is due along with interest from 01/01/2020 and costs etc.	D/N 07/01/2020 & P/N 31/08/2021	Secured Asset: Owners: Mr. Prabhanjan Kumar Patra & Mrs. Priyadarshini B. Patra. All the piece and parcel of property bearing S.No. 174A (Part), 175 (Part), 176A(Part) & 177A(Part) admeasuring about 4H 17.81 Ares at Village Pimpri Waghire, Taluka Haveli, Dist. Pune within the local limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation and bounded as follows by: On or towards the East: Nalla, On or towards the West: Mhada Land, On or towards the North: 20 mtrs. DP Road, On or towards the South: S.No. 172/2. Details of Flat: Flat No. 201 on second floor admeasuring about 1287.50 sq.ft. i.e. 119.65 sq.mtrs. of built up area + Open terrace 155 sq.ft. i.e. 14.40 sq.mtrs. in building B-1 of "Swar Ganga Complex.

SALE NOTICE

UB ENGINEERING LIMITED (IN LIQUIDATION) Reg. Off.: Sahyadri Sadan, Tilak Road, Pune-411 030.

Liquidator: Sanjeev Maheshwari Liquidator Address: 3rd Floor, Vastu Darrshan, B-Wing, Above Central Bank of India, Azad Road, Andheri (East) Mumbai-400 069. Email: ub.liquidator@gmail.com. Contact : Mr. K. K. Rathi - 9930462656

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of Auction: 20.09.2021 from 11.00 a.m. to 13.00 p.m. (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets and Properties owned by UB Engineering Ltd (in Liquidation) forming part of Liquidation UB Engineering Ltd. in possession of the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai vide order dated 05.12.2017. The sale of properties will be done by the undersigned through the e-auction platform https://gaplonline.com

Sr. No	Asset	Lot. No.	Reserve Price	CMD Price
1	"LAND & BUNGLOWS AT CHIPLUN, MAHARASHTRA: Land & Bunglows (29 Nos) Built-up Area approx 1858.54 Sq Mtrs Land Area: Approx 6.25 Acre"	16	1,87,83,000/-	20,00,000/-
2	Zoomlion Crane, Hydra Crane, Welding machine, Container & other assets at Nabinagar, Bihar State.	17	1,21,44,000/-	20,00,000/-
Diesen	Note:	100		

For Sr. No.1 & 2 increase value is Rs.1,00,000/-.

GST as applicable will be extra.

This sale Notice shall be read with Complete E-auction Process information document containing details of the assets, Online E-auction Bid form declaration & Undertaking form General & technical terms & condition of the E-auction Sale are available at https://gaplonline.com

Date: 03/09/2021 Place: Mumbai

Sanjeev Maheshwari Liquidator in the matter of UB Engineering Ltd IBBI/IPA-001/IP-P00279/2017-2018/10523

Sd/-

Ramesh Kumar Chaudhary

(Chairman & Director)

DIN: 00080136

TRANSWARRANTY FINANCE LIMITED CIN: L65920MH1994PLC080220

Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai -400021. Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com Website: www.transwarranty.com Notice of the 27th Annual General Meeting of the Company to be held through Video

Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of Transwarranty Finance Limited "the Company") will be held on Wednesday, 29th September, 2021 at 4.00 p.m. (IST) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013. and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India. ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 read with. General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020; General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

In compliance with the above circulars, the Notice of the AGM together with the Annual Report will be sent to the Members electronically to the email IDs registered by them with the Depository Participant/

The Notice of the 27th AGM, and the Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website i.e. www.transwarranty.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdf.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting

 In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e.

) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (selfattested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e.

Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

Manner of casting vote through e-Voting:

a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-Voting facility at the AGM.

 In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020. e-Voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of single login credentials, through their demat accounts / websites of NSDL and / or Central Depository Services (India) Limited or Depository Participant(s).

Instructions on the process of remote e-Voting and e-Voting at the AGM is provided as part of the

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-Voting will be able to vote electronically at the AGM.

e) Members will be able to attend the AGM through VC / OAVM or at https://www.evoting.nsdl.com.The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent

electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By order of the Board of Directors

> For Transwarranty Finance Limited Suhas Borgaonkar

Place: Mumbai Date: 2" September, 2021

Company Secretary and Compliance Officer

EPIROC MINING INDIA LIMITED Epiroc

Registered Office: 14th Floor, Tower 1 Fountainhead, Phoenix Market City Viman Nagar, Nagar Road, Pune - 411 014 CIN: U29309PN2017PLC171542

Email: investors.grievances@epiroc.com Website: www.epiroc.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY INFORMATION REGARDING FOURTH ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE FOR FINAL DIVIDEND

The Fourth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Monday, September 20, 2021 at 03:00 p.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder to transact the business se out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC. OAVM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the ourpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-21, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspec such documents can send an email to investors grievances@epiroc.com

Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses and mobile numbers with their relevant Depositories through the Depository Participants with whom they maintain their Dema accounts. Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address and mobile number with the Company, are requested to register/update the same by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent M/s KFin Technologies Private Limited.

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as se forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner o voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email address will be provided in the Notice to the Members. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit https://www.epiroc.com/en-in/investor relations to obtain such details.

Members can attend the AGM through the link https://emeetings.kfintech.com The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM.

Members may note that the Board of Directors of the Company in their meeting held or July 28, 2021, has recommended Final Dividend of Rs. 50/- per equity share. The Record Date for final dividend for the Financial Year 2020-21 will be September 13 2021. The final dividend once approved, by the Members in the ensuing AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Members who have updated their bank account details. For Members who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/ cheques will be dispatched to their registered address by post upon normalization of the postal services. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their Bank account detail: by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular Instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM. "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the

"Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com Members are requested to note the following contact details for addressing queries grievances, if any: KFin Technologies Private Limited

Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District,

Nanakramouda, Hyderabad 500 032 Phone No.: +91 40 6716 2222. Toll-free No.: 1800-309-4001

E-mail: evoting@kfintech.com Authorised Officer, Pune, India

September 1, 2021

Canara Bank

Ashish Jair Company Secretary & Manager Finance

For Epiroc Mining India Limited

FRIDAY, SEPTEMBER 3, 2021



FINANCIAL EXPRESS

SIMPLEX INFRASTRUCTURES LIMITED

CIN-L45209WB1924PLC004969 Regd Office: 'SIMPLEX HOUSE', 27, Shakespeare Sarani, Kolkata - 700017 Phone: +91 033 23011600, FAX: 033 2289 1468

E-mail: secretarial.legal@simplexinfra.com • Website: www.simplexinfra.com INTIMATION FOR 103RD ANNUAL GENERAL MEETING

Dear Members.

The 103rd Annual General Meeting ("AGM/Meeting") of Simplex Infrastructures Limited ("Company") will be held on Thursday, 30th September, 2021 at 3.00 PM through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ('OAVM') facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circular dated 8th April, 2020, General Circular dated 13th April, 2020, General Circular dated 5th May, 2020, General Circular dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular dated 12th May, 2020 and 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') without physical presence of Members at a common venue. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM and Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended 31st March 2021 will be sent only by email to those Members whose email addresses are registered with the Company or with the respective Depository Participant in accordance with MCA Circulars and SEBI Circular. The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.simplexinfra.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com,www.nseindia.com and www.cse-india.com .

Manner of registering/updating email addresses:

- (a) Members holding shares in physical mode who have not yet registered/updated their email addresses are requested to register/update the same by emailing the scanned copies of the below mentioned documents at secretarial.legal@simplexinfra.com to receive the Annual Report electronically and login ID and password for E-voting:
 - i. Signed request letter mentioning name, address. Folio No. mobile no., and Email-Id of Member;
 - ii. Scanned copy of the share certificate (front and back) and Selfattested copy of Pan card;
 - iii. Self-attested copy of any address proof (i.e. Aadhar, Driving License, Passport, etc.) in support of address of the Member as registered with the Company.
- (b) Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Manner of casting vote through E-voting:

Place : Kolkata

The Company is pleased to provide Remote e-voting facility ('Remote e-voting') of National Securities Depository Limited ('NSDL') to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of E-voting during the meeting, to those Members who have not cast their vote on the Resolutions through Remote e-voting. Detailed procedure for casting vote through Remote e-voting before the AGM / E-voting during the AGM will be provided in the Notice. The details will also be available on the website of the Company.

The login credentials for E-voting shall be made available to the Members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participants may generate login credential by following instructions given in the Notes to the Notice of AGM. The same credentials may be used to attend the AGM through VC/OAVM.

The above information is being issued for the information and benefit of all Members of the Company and is in compliance with the MCA and

> For SIMPLEX INFRASTRUCTURES LIMITED B. L. BAJORIA SR. VICE PRESIDENT &

Dated: September 2, 2021 COMPANY SECRETARY

ROYAL ORCHID HOTELS LIMITED

Corporate Identity Number: L55101KA1986PLC007392 Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Bengaluru - 560 008. Phone: 080-41783000, email ID: cosec@royalorchidhotels.com, Website: www.royalorchidhotels.com

NOTICE OF THE 35TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty Fifth Annual General Meeting of the Members of Royal Orchid Hotels Limited will be held on Friday, the 24th Day of September 2021 at 11:30 A.M through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 ("MCA Circulars" and SEBI circular dated May 12, 2020 and January 15, 2021 ("SEBI Circulars") which allowed companies to hold AGM through VC /OAVM without the physical presence of the Members at a common venue, the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 on September 02, 2021 through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company/ Depositories. These documents are also available on the website of

the Company and Stock Exchanges. Members can join and participate in the AGM through VC / OAVM only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through e-voting system during AGM by the shareholders holding shares in dematerialized form, physical form and by shareholders who have not registered their email addresses are provided in the Notice of the AGM. Members participate through the VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. The Notice is available on the website of the Company viz. www.royalorchidhotels.com and also on the website of stock exchange viz. www.nseindia.com and www.bseindia.com and also on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (service provider for VC/OAVM and remote a-voting facility) www.evotingindia.com.

Remote e-voting Pursuant to section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations) and the Secretarial Standard on General meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the members with the facility to cast their vote through remote e-voting in respect of the businesses to be transacted at the meeting as detailed in the Notice of AGM. The

members may note the following in this regard. The Remote e-voting facility will be available during the following period:

Commencement of remote e-voting | Tuesday, September 21, 2021 at (9:00 a.m.) IST Thursday, September 23, 2021 End of remote e-voting at (5:00 p.m.) IST Members are requested to cast their vote through the website

www.evotingindia.com by using their User ID and Password during the above remote e-voting period. Members will not be able to avail remote e-voting facility beyond the end date and the time mentioned above as the remote e-voting module shall be disabled for voting by CDSL. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by evoting system at the AGM shall be September 17, 2021. Any person who acquires

shares of the Company and become a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. September 17, 2021, may obtain the login id and password by sending a request to e-voting@cdsl.com or cosec@royalorchidhotels.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then the existing user ID and password can be used for casting

The facility of remote e-voting facility shall also be made available during the meeting and the Members attending the meeting, who have not already cast their vote by remote evoting shall be able to exercise their right during the meeting. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the meeting electronically but shall not be entitled to vote again.

All the Members are hereby informed that: 1. The Company has appointed Mr. G Shanker Prasad, Practicing Company

Secretary (Membership No. 6357) as the Scrutinizer for providing facility to the members of the Company to scrutinize the voting and remote e-voting process in a fair and transparent manner. 2. In case of gueries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-

Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-

Members may kindly note that the 35th Annual General Meeting is being held through VC/OAVM and in accordance with the MCA Circulars the physical attendance of Members has been dispensed with, hence the facility for appointment of proxies will not be available to the Members for attending the AGM.

For Royal Orchid Hotels Limited By Order of the Board

Ranabir Sanyal Date: 02.09.2021 Company Secretary and Compliance Officer Place: Bengaluru FCS: 7814

Pune

शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडले

नाशिक, दि. २, (प्रतिनिधी): दोन महिन्यांपासून आधी शिक्षणाधिकारी नंतर वेतनपथक अधीक्षक यांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षके तर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. वेतनपथक आपली प्रलंबित कामे मुख्याध्यापक, कारकू न यांच्यावर लादत असून अडवणूक करत आहे. शिक्षकांचे वेतन रखडल्याने मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षके तर संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना लाचप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील १८ हजार शिक्षकांचे वेतन रखडले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिक्षकांचे पगार करण्याची सुचना दिल्यानंतर रिक्त असलेल्या शिक्षणाधिकारी पदावर दोन आठवड्यानंतर उपसंचालक कार्यालयातील साहाय्यक उपसंचालक पृष्पलता पाटील यांची प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेतनसंदर्भात आवश्यक कारवाई के ली. मात्र तेथून पुढील प्रवास वेतनपथकाने रखडवला. वेतनपथक कार्यालयाने २०१४ पासून शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या दिलेल्या नाहीत. या पावत्या तयार करण्यासंदर्भातील माहिती देण्याचे काम मुख्याध्यापकांवर लादण्यात आले. ज्या शाळांनी या संदर्भात माहिती पत्र दिले नाही. त्या शाळेचे वेतन थांबविले आहे. शासनाचा तसा कुठलाही निर्णय नसताना पगार थांबवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्यांच्याकडून माहिती दिली जाते. त्यात काही त्रुटी आढळल्या तर त्यांच्याशी अरेरावीची भाषा के ली जात आहे. कागदपत्र, दस्तावेज ताब्यात घेतला जात आहे. यामुळे काम थांबते. दुसरीकडे, सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच तुमची पावती तयार होईल, असे निर्देश होते. त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊनही कामकाज पूर्ण न झाल्याने अनेक

शाळांच्या पावत्या तयार झाल्या

नाहीत. वेतनपथकाच्या या

बेजबाबदार वागण्याविरोधात

जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षके

तर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.

सणासुदीचा काळ असतानाही

अद्याप वेतन नाही. हे काम

रखडल्यामुळे दोन महिन्यांचे

वेतनही रखंडले. परिणामी बँकांचे

हप्ते, दवाखाने, शैक्षणिक खर्च

लांबणीवर पडणार आहेत. पगार

लवकर न झाल्यास संघटनेच्या

वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात

आला आहे.

PUBLIC NOTICE Public is hereby informed that our client Shri Riddhi Bldg, Sarvodaya Complex, have received application form Mr. Jayesh Chhotalal

Panchal for accepting him as the member of the society in respect of the flat being A/104, Shri Riddhi CHS Ltd, Sarvodaya Complex, Mira Bhayandar Road, Mira Road (E), Thane. Any body having any objection by way of right, title, claim, interest, lien, mortgage, possession etc in respect of the said flat shall make the same known at the address as mentioned below within 14 days of the publication of the notice with necessary documents otherwise our client will proceed with the said deal and the

client will proceed with the said deal and the claimifany Will be termed as waived. Sd/-Rahul P. Singh (Advocate) Shop No. 3, Peace Heaven B, Mira-Bhayandar Road, Opp. Payyade Hotel, Bhayandar (E), Dist: Thane.

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN A public notice is hereby given, that m s 1] MR. VITHAL BHIKAJI HATE, 2 Clients 1] Mix VITHAL BHIKAJI HAIE, S SMT. SHALINI VITHAL HATE, the Owners of Flat No.304, "C" Wing, Third Floor, admeasuring 41.17 Square Meters, Built-up Area, within Society Known as OM TULSI CO.OP.HSG.SOC.LTD., bearing Registration no.No.TNA/VSI/HSG/(TC)16241/2004-2005, Dt:18-02-2005, constructed on N.A. Lanc bearing New Survey No. 205, Hissa No.2, (Old Survey No. 167), Hissa No.2, lying being and situate at opp: Suresh Dube Plaza, Gala Nagar, Village-Achole, Nallasopara (East)

Taluka Vasai, Dist:Palghar-401209.

That my client, while travelling by Autorikshaw to Nallasopara Station at about 11.30 a.m. on dated 28-08-2021, have lost HIS following Original Agreement Dated on 16-12-1998.

Which was ENTERED into between 1] M/S. VISHAL CONSTRUCTION COMPANY (Builder)

2]MR.ANKUSHKASHIRAMPARAB MRS.MEENAKSHI ANKUSH PARAB purchases) Dated 16-12-1998 And after tremendous search it was

Whoever has find the same. OR any bank or financial Institution have any objection or have any claim, right, title, interest shall come forward within 15 days from the issue of this Notice, failing which no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date:- 03-09-2021 S.K.Khatri, Advocate High Court Flat No.3, Ambika Apartment Near Vartak Hall, Agashi Road, Virar (W) Dist: Palghar- 401303. Mob No. 9325973730

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे वडिल स्वर्गीय श्री. सखाराम महादेवराव शिंदे यांचे २४.०९.२०१६ रोजी निधन झाले, त्यां मृत्यु प्रमाणपत्र क्र.डी-२०१६-२७-९०३४७-००२०६५ आहे, ते सोसायटी अर्थात मे. दी गोरेगाव मेहत इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप.सो.लि., आय.बी पटेल रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई-४०००६३ य सोसायटीचे सदस्य होते आणि त्यांच्या नावे शेअस क्र.५१ ते ५५ होते आणि माझ्या वडिलांच्या निधना ाश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार खालीलप्रमाणे

अ.	नाव	मयत व्यक्ती
豖.		सह नाते
₹.	श्रीमती आशा सखाराम शिंदे	पत्नी
۶.	श्रीमती सुनिता अशोक शेट्टी	विवाहीत मुलगी
₹.	श्रीमती सुजाता राजेंद्र पालांडे	विवाहीत मुलगी
٧.	श्रीमती ज्योती दीपक साळवी	विवाहीत मुलगी
٩.	श्री. सुनिल सखाराम शिंदे	मुलगा

आणि वर नमुद कायदेशीर वारसदार जे २७ ऑगस्ट २०२१ रोजी कायदेशीर वारसदारांची एनओसी व घोषणापत्रानुसार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अन कोणीही वारसदार नाहीत.

यापढे असे घोषित करण्यात येत आहे की. मार्ड वडील मे. जितेंद्र इंजिनियरींग वर्क्स, आय.बी. पटेल रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ या नावे व्यवसायात भागीदार होते, जे लघु उद्योग संस्था, महाराष्ट्र शासन यांचे अंतर्गत नोंदणीकृत आहे. माझे वडिलांच्या निधनानंतर सदर व्यवसायातील सर शेअर्स माझ्या अर्थात सुनिल सखाराम शिंदे यांच्य नावे, कारण स्वर्गीय श्री. सखाराम शिंदे यांचे एकमेव कायदेशीर वारसदार म्हणून हस्तांतर करण्यात आले सदर व्यवसाय संस्था अर्थात मे. जितेंद्र इंजिनियरीं वर्क्समध्ये कोणताही हावा अधिकार हित असल्या त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसां खालील स्वाधरीकर्लाकरे कलवावे असाथा मास्य अर्थात श्री. सुनिल सखाराम शिंदे यांच्या नार्व भागभांडवल हस्तांतर करण्याची प्रक्रिया केली जाईल दिवसानंतर ग्राप्त आक्षेप विचारात घेतले जाण नाहीत. सदर माहिती सर्वसामान्य जनतेस देण्यात

दिनांक: ०३ सप्टेंबर, २०२१ मुंबई (श्री. सुनिल सखाराम शिंदे) ११०३, प्लॉट-८, भागिरथी कोहौसोलि., ११वा मजला, पहाडी रोड क्र.न जयप्रकाश नगर, दलवाई हॉस्पिटल समोर गोरेगाव (पु.), मुंबई-४०००६३

येत आहे

पुस्तक बंद करण्यबाबत माहिती

Ganga Papers India Limited

CIN: L21012MH1985PTC035575 Regd. Office:-241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune, MH-410506 Email: compliance.gpil@gmail.com Website: www.gangapapers.in NOTICE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 29 September, 2021 at 09:30 A.M. at 241, Village Bebedohal, Tal. Maval Pune - 410506 MH.

Notice of the AGM setting out the Ordinary and Special businesses to be transacted at the Meeting along with Attendance Slips, Proxy Forms and the Annual Report for the FY 2020 21 which inter-alia, comprises of the Audited Financial Statements along with the Report of Board of Directors & Auditors thereon for the financial year ended March 31, 2021 have been sent to the members electronically to the members whose e-mail addresses are registered with the Company/ Link Intime India Private Limited or Depository Participants The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. These documents are also available or Company's website www.gangapapers.in for your ready reference.

Notice is also hereby given that in terms of Section 91 of the Companies Act. 2013 and Regulation 42 of SÉBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from September 23, 2021 to September 29, 2021 (both days inclusive) for the ourpose of 37th AGM of the Company

n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the company is pleased to offer e-voting facility to its members, to exercise their righ to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The company has engaged the services of Link Intime India Private Ltd. (LIIPL) to provide remote e-voting facility. The voting commences on Sunday, 26th September, 2021 (9:00 AM IST) and end of

Tuesday, 28th September, 2021 (5.00 pm IST). No e-voting shall be allowed beyond the said date and time. Any person who becomes the member of the Company after dispatch of the Notice, & hold shares as on cut-off date i.e. September 22, 2021, may contact to Link Intime India Private

imited for e-voting procedure. Members who have not casted their vote through remote e-voting may cast their vote at the AGM through ballot papers. A member may participate in the AGM even after exercising nis right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. A person whose name appears in the Register of members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 22, 2021 shal be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The notice of the AGM is available on the Company's website www.gangapapers.in and or IIPL's website https://instavote.linkintime.co.in. The procedure of remote e-voting available in the notice of the AGM as well as on LIIPL's website.

In case of any clarification(s)/grievance(s) regarding e-voting, the members can contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President, LIIPL at C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, or email at enotices@linkintime.co.in or Call at 022 - 49186000. For Ganga Papers India Ltd

Place: Pune Date: 02 September, 2021 Ramesh Kumar Chaudhar (Chairman & Directo DIN: 0008013

प्रतिक पॅनेल्स लिमिटेड

नोंद.कार्या.: गाळा क्र.सी-२ (एच.क्र.३६६/८-२), तळमजला, गुरुदेव कॉम्प्लेक्स, दीप हॉटेलच्या ागे, सोनाले गाव, भिवंडी, ठाणे−४२१३०२. दूर.:+९१−८४११००९४६०, **ई−मेल:**pplby8@gmail.com

वेबसाईट:www.pratikpanels.com, ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

- सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिक पॅनेल्स लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ३२वी वार्षि सर्वसाधारण सभा (एजीएम) ३० सप्टेंबर, २०२१ रोजी द.४.००वा. सदर सभेच्या सूचनेत नमुद विषयाव विमर्ष करण्याकरिता दुकश्राव्य माध्यमाने होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी व त्याती नियमाअंतर्गत आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स व डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७ २०२० दि.१३ एप्रिल, २०२० व २०/२०२० दि.५ मे, २०२० व सेनी परिपत्रक क्र.सेनी/एचओ/सीएफडी, सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे. २०२० नसार सभा होईल. सदस्यांना दकश्राव्य माध्यमा आगामी एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये दुकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.
- एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रत च्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.pratikpanels.com आणि स्टॉव एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांन विनंती आहे की, उपरोक्त दस्तावेजाच्या वास्तविक प्रती सदर परिपत्रकांच्या तरतुदीनसार कंपनीकडून
- कंपनीने सदर सभा घेण्याच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरूपाने मत देण्यासाठी सदस्यांना रिमो ई-वोटिंगची सुविधा दिली आहे. ई-वोटिंगची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये म देण्याचा अधिकार असेल. एजीएममध्ये ई-वोटिंग/रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलच सेवा नियुक्त केली आहे.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नों नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी आणि रिमोट ई-वोटिंग किंव एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे मत देण्यासाठी यजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खाल दस्तावेज/माहिती rnt.helpdesk@linkintime.co.in पाठवून नोंद/अद्यायावत करावेत. कंपनीचे नोंदणीमध्ये नमद नाव
- डीपीआयडी व क्लायंटआयडी, क्लायंट मास्टर प्रत किंवा एकत्रित लेखाअहवाल (डिमॅट स्वरूपा
- फोलिओ क्रमांक, भागप्रमाणपत्र (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) ई-मेल व मोबाईल क्रमांक
- पॅन व आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत दकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर माहिती व रिमोट ई-वोटिंग/एजीएममध् ई-वोटिंगने मत देण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया यानुसार प्रक्रिया करावी.

मंडळाच्या आदेशान्व प्रतिक पॅनेल्स लिमिटेडकरित

दिनांकः ०३ सप्टेंबर, २०२१

पंकज मिश्र अध्य डीआयएन:0३६0४३९१

INNOVATIVE

इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लि.

सीआयएन:यु६४२०१एमएच२०००पीएलसी१२९९०१ ई-२०२, स्कायपार्क, ओशिक्स गार्डनजवळ, अजित ग्लास रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४. दूरध्वनी:०२२-६७३९२१२१, वेबसाइट:www.innovative.in ई-मेल:innovative@innovative.in

२१वी वार्षिक सर्वसाधारण सभा

येथे सूचना देण्यात येत आहे की, इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लि (कंपनी) च्या सदस्यांची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. दैनिदंन कामकाजात सदस्यांना वितरीत करण्यात आलेले एजीएम सूचनेत नमुट विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम् मार्फत होणार आहे

कोविड-१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालया व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेनी) यां^न विविध परिपत्रकानुसार (परिपत्रके) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी, ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या ला तरतुदी आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या तरतुदीनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फतच होईल.

परिपत्रकानुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. सदस्यांनी नोंव घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.innovative.in, बीएसः लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी, ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहित एजीएम सुचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. रिमोट ई-वोटिंगची सविस्त माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमो ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) मत देण्यार्च सुविधा कंपनीने दिली आहे. सदस्याद्वारे मतदानाची पद्धत/माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद नाहीत त्यांनी संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे संपर्व करून किंवा <u>investors@innovative.in</u> वर ई-मेल पाठवून ई-मेल नोंद करावेत.

२१वी एजीएम सूचना दैनंदिन कामकाजात ज्यांचे ई–मेल नोंद आहेत त्यावर लागू कायद्यानुसा वितरणाकरिता नोदं तारखेला भागधारणा असणाऱ्या भागधारकांना पाठविले जाईल.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास www.evotingindia.com च्या हेल्पसेक्श अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व एफएक्युचा संदर्भ घ्याव किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-

विद्युत स्वरुपाने मतदानावावत तक्रारींचे निवारणासाठी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेन्टर डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन प्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊडंस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ येथे कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-23042482/83

> संचलक मंडळाच्या आदेशान्वरे इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लिमिटेडकरिता सही/

स्थान: मुंबई मकसुद शेख दिनांक: ३० ऑगस्ट, २०२१ व्यवस्थापकीय संचालक

PIPI- PARENTERAL DRUGS (INDIA) LIMITED

ठिकाण: ठाणे



नोंदणीकृत कार्यालयः ३४०, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. सीआयएन: L24100MH1983PLC126481, दूर.:०२२-६१७२५९०० ई-मेल:pdpl_mumbai@pdindia.com, वेबसाइट:www.pdindia.com, सूचना

ग्राद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या लागू तरतृदी व त्याअंतर्गत संस्थापि नेयम व सेवी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाः त्रालबाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रां इ.०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१ (एमसीए परिपत्रके) तसेच भारतीय प्रतिभूत व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दिनां १२.०५.२०२० व सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांक ०९.१२.२०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रके तमा (२४५) तार्वाच्या तार्वाच्या (तार्वाच्या) तार्वाच्या सुचनित विहित विषयावर विचारवित्तम करण्यासाठी में योच्या अनुपालनातर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विहित विषयावर विचारवित्तमक करण्यासाठी में पेरेन्टेरल ड्रुग्ज् (इंडिया) लिमिटेड (कंपनी) ची ३७वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) शुक्रवार, २ प्टेंबर, २०२१ रोजी स.९.३०वा. व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स (ओएव्हीए च्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ व कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम सुधारित केत्यानुसार, तसेच सेबी (सूची अनिवार्मता व विमोचन आवरयकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४ च्या तरतृदींनुसार कंपनी आपल्या सभासदांना ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक माध्यमांतृन (परोध ई-मतदान) तसेच एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून आपली मते देण्यासाठी सुविधा उपलब करून देत आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविण्यात आलेल्या ईं तदान सेवांच्या माध्यमातून विषयांवर विचार विनिमय करण्यात येईल.

परोक्ष ई-मतदान कालावधी २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. सुरू होईल व २३ सप्टेंबर, २०२१ रोजी नायं.५.००वा. संपेल. तत्पश्चात सीडीएसएलद्वारे ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० पश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल.

व्हीसी/ओएव्हीएम सविधेच्या माध्यमातन एजीएममध्ये सहभाग घेतलेल्या व परोक्ष ई-मतदानादारे ठरावावर आपत मते न दिलेल्मा सभासदांना एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्मा माध्ममातून मत देता येतील

भासदांचा मतदान हक्क हा १७ सप्टेंबर, २०२१ रोजीनुसार (निर्धारित अंतिम तारीख) कंपनीच्या प्रदानि ागभांडवलातील त्यांच्याद्वारे धारण केलेल्मा समभागांच्या प्रमाणात असेल. ज्या सभासदांनी सूचनेच्या पाठवणीपश्च शेअर्स संपादित केले असतील व कंपनीचे सभासद वनले असतील व निर्धारित अंतिम तारीख अर्थात १७ सप्टेंब २०२१ रोजीनुसार भागधारक असतील असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा भाग वनत असलेल्य ्चनांमध्मे निर्देशित निर्देशांचे पालन करून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील.

या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाकरिता आपली मते दिलेले नसतील अशा सभासदांकरिता एजीएममध्मे इलेक्टॉनिव णालीच्या माध्यमातून मतदानाची सुविधा उपलब्ध असेल, ज्याचे स्वरूप सूचनेत निर्देशित आहे. पुढे, ज्य भासदांनी सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपली मते दिलेले असती तेसुद्धा सभेमध्ये उपस्थित राह् राकतील रंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

खाद्या व्यक्तीचे नाव निर्धारित अंतिम तारीख अर्थात १७ सप्टेंबर, २०२१ रोजीनुसार सभासदांचे रजिस्टर यांच्या डिपॉझिटरीजदारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्मे नोंद असेल अशा व्यक्त रोक्ष ई-मतदान वा सर्वसाधारण सभेत मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. जीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.pdindia.com वर, सीडीएसएलची वेबसाइट www.cdslindia.co

वर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात वीएसईची वेबसाइट www.bseindia.com वर व एनएसईची वेबसाः ww.nseindia.com वरही उपलब्ध आहे. जीएममध्ये उपस्थितीसंदर्भात वा ई-मतदान प्रणालीद्वारे ई-मतदानासंदभर्आत काही शंका वा प्रश्न असल्यास तुम vww.evotingindia.com च्मा हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व

-voting manual वाचावे किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) वा श्री. मेहबूब लखानी (०२२ ३०५८५४३) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) मांना संपर्क साधावा. कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ व ਸ਼ਾ १० ਰਸ਼ੇਚ भएतीय प्रतिभती व विनिमय मंडल (ਸੂਚੀ अनिवार्यता व विमोचन ।

. १९१५ चे विनिमयन ४२ यांच्या तरतुदीआंतर्गत कंपनीचे सभासदांचे रजिस्टर १७ सप्टेंबर, २०२१ ते २४ सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील. पेरेन्टेरल डग्ज (इंडिमा) लिमिटेडकरि

मनोहरलाल गुप्त

डीआयएन:०००४०७८४

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड

सीआयएन:एल२६९४०एमएच१९९८पीएलसी११४३०७ नोंदणीकृत कार्यालय: निरज हाऊस, सुंदर बाग, देवनार बस डेपोजवळ, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००८८. ई-मेल:cs@niraj.co.in, वेबसाईट:www.niraj.co.in दूर.क्र.:+९१-२२-६६०२७१०० व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणारी २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा:

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरूवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोर्ज स.१०.००चा. एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम

कोविड-१९ महामारी लक्षात घेता आणि सामाजिक अंतर राखण्याच्या उद्देशाने कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी आणि सेवी (लिस्टिं ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेखुलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधार परिपत्रक क्र.१४/२०२० ०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक) सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० व सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी (कायदा), सदर एमसीए परिपत्रकेनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत गुरूवार, ३० सप्टेंबर. २०२१ रोजी स.१०.००वा. कंपनीच्या सदस्यांची २३वी एजीएम संपन्न होईल. २३व्या एजीएमची सूचना दैनंदिन व्यवहारात नोंद ई-मेलवर लागु कायद्याने भागधारकांन पाठविली जाईल. तदनुसार सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सुचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.niraj.co.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात वीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना <u>https://www.evotingindia.com</u> वर उपलब्ध व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फ सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

ई-मेल नोंद करण्याची पद्धत: . कंपनीकडून २३व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल तसेच पुढील पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी त्यांनी खालील सूचनेनुसार कंपनी/आरटीए किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत

वास्तविक स्वरुपात भागधारणा	सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेडच्या			
असणाऱ्या सदस्यांकरिता	rnt.helpdesk@linkintime.co.in मेलवर नोंद करावेत.			
डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता	सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल लिंक डीपीद्वारे विहित प्रक्रियेनुसार संबंधित डीपीकडे नोंद करावेत.			
वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी आरटीएकडे नोंद नाहीत	सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल कंपनीकडे <u>cs@niraj.co.in</u> किंवा लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> ई-मेलवर फोलिओ क्रमांक, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत पाठवावी.			

भागधारकाद्वारे मत देण्याची पद्धत: ई-वोटिंग उद्देशाकरिता सेन्ट्रल डिपॉझिस्टरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडची सेवा कंपनीने नियुक्त केली आहे. तद्नुसार नोंद दिनांक २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगने मत देता येईल. ई-वोटिंगची सविस्तर माहिती २३व्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

पुस्तक बंद करणे: -कायद्याच्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमि २४ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवर समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद् पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवले जाईल.

सहाय्यताः व्हीसी/ओएव्हीएम पद्धतीने एजीएममध्ये काही प्रश्न/सहाय्य हवे असल्यास फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>www.evotingindia.com</u> वर हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-बोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) विद्युत स्वरुपाने मतदानावावत काही तक्रारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पु. मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८७३८/०२२-२३०५८५४२/४३

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं निरज सिमेंट स्टक्चरल्स लिमिटेडकरित अनुपकुमारी शुक्ल कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मंबर्ड

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

दिनांक: 0२.0९.२0२१

(सीआवएन: एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८२९९२) नोंदणीकृत कार्यालयः २०५ए, हरी चेंबर्स, एस.बी. मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र.:६६१८४०१६/ ६६१८४०१७, ई-मेल: cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सः (एजीएम) मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी द्.४.००वा. एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्य एजीएमच्या सूचनेत नमूद्रप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी), अन्य दकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सहकार मंत्रालयाचे परिपत्रक (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ जानेवारी, २०२१ दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रव दि.१३ एप्रिल, २०२० सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक १२ में, २०२० नुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत् एजीएम होईल. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी उपलब्ध असणार नाही. एजीएममध्ये विद्यत स्वरुपान सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

एजीएम सचना तसेच वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए, डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना १ सप्टेंबर, २०२१ रोजी ई-मेलने पाठविले आहे आणि कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या भागधारकांचे कंपनी/डिपॉझिटरी/सहभागीदारकडे ई-मेल नोंद नसल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी ई-वोटिंगकरिता युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदीकरित खालील सूचनांचे पालन करावे : **१) वास्तविक भागधारकांसाठी**-फोलिओ क्रमांक, भागधारकांचे नाव भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व–साक्षांकीत–स्कॅन प्रत), आधा आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत्) सारखे आवश्यक तपशील कंपनी cosec@wallfort.com किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com मेलक पाठवावे. **२) डिमॅट भागधारकांसाठी**–डिमॅट खाते तपशील भागधारकाचे नाव, डीपी आयडी–सीएलआयः (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ डीपी आयडी + क्लायंट आयडी) . क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व–साक्षांकीत–स्कॅन प्रत) आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशील cosec@wallfort.com service@satellitecorporate.com वर पाठवावे.

जीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविध . एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई–वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. भागधारकांना ई–वोटिंग सुविध देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केर्ल

२१ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य अथवा लाभधारक मालक म्हणून ज्यांचे नाव रजिस्टरमध्ये नोंव झालेली आहे असे सभासद रिमोट इ–मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. पात्र सदस्य किंव सूचना पाठविल्यानंतर आणि कट–ऑफ तारीखपर्यंत ज्यांनी समभाग खरेदी केले असतील त्यांनी युझर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी सीडीएसएल ला helpdesk.evoting@cdslindia.cob वर संपर्क साधावा. २३ जुलै, २०२१ च्या एजीएम नोटीसमध्ये देण्यात आलेर करण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे. सदर नोटीस कंपनीच्या www.wallfort.com या वेबसाइटवरून डाउनलोड करता येऊ शकते.

रिमोट ई–वोटिंग शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि सोमवार, २० नप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर तारखेनंतर मतदान मान्य असणार नाही ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक (सीडीएसएल सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स प्रितलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई–४०००१३, टोल फ्री १८००२२५५३३ यांना करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल

एजीएम दरम्यान ई–वोटिंग सुविधा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना आणि ज्यांनी पूर्वी मत दिलेल नाही त्यांना उपलब्ध होईल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्रायरमेंट्स) रेखुलेशन्स २०१५ च्या नियम ४२ च्या अनुषंगाने नोटीस खालीलप्रमाणे दिली गेर्ल आहे की २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त कंपनीची सभासदांची नोंदणी व सामायिक हस्तांतरण पुस्तके २१ सप्टेंबर, २०२१ ते २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समावेश) बंद राहतील

> संचालक मंडळाच्या आदेशानुस वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडसार्ठ सही/ दीपक लाहोट

CHANGE OF NAME SHABANA BEGUM MAULA SHAIKH

(holder of Indian Passport No. T9493123) daughter of MAULA SHAIKH having change may please be communicated to Embassy of India, Muscat, Diplomatic Quarters, Al Khuwair, P.Box No. 1727, Postel Code 112, Ruwi, Sultanate of Oman.

permanent residence in RNO 46 plot no Tardeo plot gate no 7, Malvani Colony, Malad (W) Mumbai - 95 (complete postal address in India) and presently residing in Barka, P.O. Box 566, P.C. 320, SULTANATE OF OMAN (complete postal address in Oman) intend to change my name from SHABANA BEGUM MAULA SHAIKH (old name) to SAIRA BEGUM ASFAK AHMED SHAIKH (new name) for all practical purpose. Any objection towards my name

मॅन्यअलचा संदर्भ घ्यावा. रिमोट ई-वोटिंगनानत काही तक्रारी असल्यास श्री. अजय मोदी, वित्तीय व्यवस्थापक यांना कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात संपर्क करावा किंवा accounts@jainexgroup.com वर ई-मेल पाठवावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये जैनेक्स आमकॉल लिमिटेडकरिता

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०२.०९.२०२१



३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता २७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

(सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत दिनांक ०५.०५.२०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० नुसार) कंपनीची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी स.११:००वा. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०

दि.५ मे, २०२० आणि ०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ तसेच कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील सुधारित नियमानुसार व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएमचा दिनांक: गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ एजीएमची वेळ: व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) स.११.००वा.

एजीएम सूचना कंपनीच्या <u>www.aicltd.in</u>, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात वीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u>, एनएसईच्या <u>www.nseindia.com</u> आणि सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत अशा सदस्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, जर तुमचा ई-मेल कंपनी/आरटीएकडे नोंद नसल्यास कृपया ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील प्राप्त करण्यासाठी खालील प्रक्रियेचे

पालन करावे.

ास्तविक भागधारकांसाठी कपया फोलिओ क्रमांक, शेअर्सधारकाचे नाव, समभाग दाखल्याची स्कॅन केलेली प्रत (समोर व मागे), पॅन (पॅनकार्डची स्वत ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डाची स्वतः ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) ईमेलद्वारे आवश्यक माहिती

<u>cs@aicltd.in / info@unisec.in</u> वर द्या. कृपया डिमॅट खात्याचा तपशील (सीडीएसएल-१६ अंकाचा लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खात्याच्या स्टेटमेंटची प्रत. पॅन (पॅन कार्डची स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्वतःची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) cs@aicltd.in / info@unisec.in वर पाठवा.

सेबीद्वारा वितरीत परिपत्रकानुसार सदस्यांना लामांश वितरणासाठी कंपनीकडून नॅशनल इलेक्टॉनिक क्लिअरींग सर्विसेस (एनईसीएस) सुविधा वापरण्यात अनिवार्य आहे. एनईसीएस सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे बाँक खाते तपशील द्यावे. विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना सुचित करण्यात येत आहे की. लाभांश देण्यासाठी कंपनीकडून संबंधित ठेवीदाराच्या खात्यासमोर नोंद बँक तपशिलानुसार जमा केले जाईल. बँक तपशिलात काही बदल असल्यास सदस्यांचे ठेवीदार सहमागीदाराअंतर्गत

आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) कंपनीच्या सदस्यादारे घोषित वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता रु.१०/- दर्शनी मत्याचे १,८० प्रती समभागदराने लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता आणि ३० सप्टेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या २७व्या एजीएममध्ये ई-बोटिंग उद्देशाकरिता पुस्तक वंद करण्याचा कालावधी २४ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत असेल. दोन्हीकरिता नोंद दिनांक २३ सप्टेंबर, २०२१ आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी वधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.

विद्यत स्वरुपाने मतदानावावत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्य/लाभार्थी मालकांनी www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-न्नोटिंग मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क १८०.०२२.५५३३, ०२२-२३०५८५४२/४३. विद्युत स्वरुपाने मतदानाकारेता सुविधेवावत काही तकारी असत्यास श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मरैथॉन पयुचरेक्स, मफतलाल मित्स कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा १८०.०२२.५५३३, ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा र नमुद भागधारकांना सीडीएसएलसह कंपनी/आरटीएकडून लॉगइन परिचयपत्रे पाठविले जातील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

देनांक: ०२.०९.२०२१

देनांक: 0३.0९.२०२१

दिनांक : ०२.०९.२०२१ सदस्यत्व क्र.:ए५७४२ ठिकाण : मुंबई

पूर्ण वेळ संचालक आणि सीएफअं

(डीआयएन-०१७६५५११)

ठेकाण: मुंबई

For JMD VENTURES LIMITED Praveen Kr. Gupta Date: 2nd September 2021 Company Secretary & Compliance Office जैनेक्स आमकॉल लिमिटेड सीआयएन:एल७४९९९एमएच१९४७पीएलसी००५६९५ नोंदणीकृत कार्यालय:४०५ व ४०६, शारदा चेंबर्स, १५, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यु मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०. द्रर.:९१-२२-२२००२२५२,

JMD VENTURES LIMITED CIN: L67190MH2000PLC033180

Regd. Office: Unit No. 323 & 324, 3rd Floor, Bldg. No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91 226565 3451; Email: jmdtele@gmail.com; Website: www.jmdlin

NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING (AGM)

of the Company will be held on Fridam and seleral weeting (Acam) of the weetiness of the Company will be held on Fridam, the 24th day of September, 2021 at 1.00PM through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance

with the Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and other applicable

provisions of the Companies Act. 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM hrough electronic means provided by the National Securities Depository Ltd. (NSDL)

Members may access the same at https://www.evoting.nsdl.com/ The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2020-21 will be sen

only by electronic mode to those members whose email id is registered with the

Company/Depositories/Registrar Share Transfer Agent of the Company in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shall also be

available on the Company website link http://www.jmdlimited.co.in/annualreports.asp: as well as on the BSE website www.bseindia.com.

Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth the Notice of AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM when window for e-voting will be activated on instructions of the Chairman).

f your email address is registered with the Company/Depository, the login credentials or remote e-voting are being sent on your registered email address. Please take note

nat same login credentials will be required for participating in the AGM through Video

Conferencing and voting on Resolutions during the AGM.

f your email address is not registered, you are requested to get the same registered.

Members holding shares in demat form can get their email id registered by contacting

Members holding shares in physical form may register their email address and mobile number with Company RTA Purva Sharegistry (India) Private Limited (the

RTA) by sending an email request at the email ID <support@purvashare.com

along with signed and scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self-attested copy of PAN Card and copy Share Certificate fo

registering their email address and receiving Annual Report, AGM Notice and the

e-voting instructions.

The voting instructions shall also be provided in the Notice of AGM which will be

nade available on the Company website www.jmdlimited.co.in and on BSE website

pdated by following the procedure given below

their respective depository participant (DP).

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Membe

फॅक्स:९१-२२-२२००२२५४, वेबसाईट:http://www.jainexaamcol.com ई-मेल:accounts@jainexgroup.com ७३वी वार्षिक सर्वसाधारण सभा,

रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना येथे **सूचना** देण्यात येत आहे की, **जैनेक्स आमकॉल लिमिटे**ड (कंपनी) च्या सदस्यांची ७३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ४०५ व ४०६, शारदा चेंबर्स, १५, सर विट्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यु मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र, भारत येथे सदर एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती तसेच विद्युत स्वरुपाने मतदानाची सविस्तर प्रक्रिया व पद्धत आणि वार्षिक अहवाल, प्रॉक्सी नमुना व उपस्थिती पावती सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत. एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल विहित पद्धतीने अन्य इतर सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविले आहे. ई-मेलने एजीएम वितरणाची प्रक्रिया कंपनीने १ सप्टेंबर, २०२१ रोजी पुर्ण केली आहे आणि कुरियरमार्फत १ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविले आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० (सुधारित) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण-२ (एसएस-२) च्या तरतुदीनुसार कंपनीने एजीएममध्ये मंजुर करावयाचे नियोजित ठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन (रिमोट ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने मत देण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे. ई-वोटिंग तरतुदीकरिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) अधिकृत संस्था नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा नियुक्त केली आहे. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

अ. दिनांक ३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ७३व्या एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.०० (भा.प्र.वे.) वा. प्रारंभ होईल

आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० (भा.प्र.वे.) वा. समाप्त होईल. . विद्युत स्वरुपाने किंवा एजीएममध्ये मतदानास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक गुरुवार, २३

सप्टेंबर, २०२१ आहे विद्युत स्वरुपाने ई-वोटिंग बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० (भा.प्र.वे.) वा.

जर कोणा व्यक्तीने एजीएम सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊ कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला अर्थात २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे युजरआयडी व पासवर्ड मत देण्यासाठी वापरावे.

९ डिसेंबर, २०२० रोजीचे सेबी परिपत्रकानुसार सुचिबद्ध कंपन्याद्वारे ई-वोटिंग सुविधा देण्यावर डिमॅट स्वरुपात प्रतिभूतीधारक वैयक्तिक भागधारकांना ठेवीदार व ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे डिमॅट खातेमार्फत मत देण्याची अनुमती देण्यात आली आहे. भागधारकांना सल्ला आहे की, त्यांनी ई-वोटिंग सुविधा घेण्यासाठी त्यांचे डिमॅट खात्यात मोबाईल क्रमांक व ई–मेल अद्यायावत करावे.

सदस्यांनी नोंद घ्यावी की: (१) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. (२) एजीएमच्या ठिकाणी बॅलेट पेपरने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. (३) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही; आणि (४) नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच वॅलेट पेपरने एजीएममध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध होईल.

काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्प सेक्शन अंतर्गत https://www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग

कुणाल बाफना सीएफओ व पर्णवेळ संचालक

सही/